

ग्रामीण उद्योजकता विकास कार्यक्रम (SVEP - Start-up Village Entrepreneurship Programme) या योजनेकरीता निधी वितरीत करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
ग्राम विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक: पुमाप्र - २०२१/प्र.क्र.१५१/योजना-३

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक: ०९ मार्च, २०२२

वाचा :-

१. शासन निर्णय, ग्राम विकास व जलसंधारण विभाग क्र.मजिअ-२०१६/प्र.क्र.१९१/योजना-३, दिनांक १२.०५.२०१७.
२. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय, नवी दिल्ली यांचे पत्र क्र.एस-११०५२/२६/२०१५-एनआरएलएम(एसव्हीईपी)/महाराष्ट्र (एसव्हीईपी_२३), दिनांक ३१ डिसेंबर, २०२०.
३. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय, नवी दिल्ली यांचे पत्र क्र.एस-११०५२/२६/२०१५-एनआरएलएम(एसव्हीईपी)/महाराष्ट्र (एसव्हीईपी_२७), दिनांक २२ फेब्रुवारी, २०२१.
४. मुख्य कार्यकारी अधिकारी, उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, बेलापूर, नवी मुंबई यांचे पत्र क्र.एमएसआरएलएम/लेखा/१४७७ व १४७८/२०२१, दिनांक ०६ जुलै, २०२१.

प्रस्तावना :-

केंद्र शासनाने सन २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ग्रामीण उद्योजकता विकास कार्यक्रम (SVEP -Start-up Village Entrepreneurship Programme) या योजनेकरीता दिनांक ३१.१२.२०२० व दिनांक २२.०२.२०२१ च्या आदेशान्वये अनुक्रमे रु.१,१२,१४,५००/- व रु.१,४०,२२,०००/- इतका निधी वितरीत केलेला आहे. सदर निधी राज्याच्या एकत्रित निधीमध्ये जमा झालेला आहे. सन २०२१-२२ मध्ये SVEP -Start-up Village Entrepreneurship Programme या योजनेसाठी केंद्र हिस्सा (२५०१ ए१३७) याकरिता पुरवणी मागणीद्वारे रु.२,५२,३७,०००/- व राज्य हिस्सा (२५०१ ए०७५) याकरिता रु.३,५१,००,०००/- इतकी तरतूद अर्थसंकल्पीत करण्यात आली आहे. सदर अर्थसंकल्पीत केलेल्या तरतूदीमधून केंद्र हिस्सा रु.२,५२,३६,५००/- व केंद्र हिस्सा समरूप राज्य हिस्सा रु.१,६८,२४,३३३/- असा एकूण रु.४,२०,६०,८३३/- इतका निधी वितरित करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय:-

ग्रामीण उद्योजकता विकास कार्यक्रम (SVEP -Start-up Village Entrepreneurship Programme) या योजनेसाठी सन २०२१-२२ मध्ये केंद्र हिस्सा (२५०१ ए१३७) याकरिता पुरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्पीत केलेल्या तरतूदीतून रु.२,५२,३६,५००/- (रुपये दोन कोटी बावन्न लाख छत्तीस हजार पाचशे फक्त) व केंद्र हिस्सा समरुप राज्य हिस्सा (२५०१ ए०७५) याकरिता केलेल्या अर्थसंकल्पीय तरतूदीतून रु.१,६८,२४,३३३/- (रुपये एक कोटी अडुसष्ट लाख चौवीस हजार तीनशे तेहतीस फक्त) असा एकूण रु.४,२०,६०,८३३/- (रुपये चार कोटी वीस लाख साठ हजार आठशे तेहतीस फक्त) इतका निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली (B.D.S) द्वारे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानास वितरीत करण्यात येत आहे.

२. सदर रक्कम उप संचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, बेलापूर, नवी मुंबई यांच्याकडे आहरण व संवितरण अधिकारी म्हणून सुपूर्द करण्यात येत आहे.

३. सदर रक्कम रु.२,५२,३६,५००/- चा खर्च " मागणी क्र.एल ३, २५०१, ग्रामविकासासाठी विशेष कार्यक्रम, ०६, स्वयंरोजगार कार्यक्रम, १०१, सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना, (०१) सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना, (०१)(१७) स्टार्ट अप ग्रामीण उद्योजकता कार्यक्रम (केंद्र हिस्सा ६० टक्के) (कार्यक्रम), ३३ अर्थसहाय्य, (२५०१ ए१३७)" या लेखाशिर्षाखाली व रु.१,६८,२४,३३३/- चा खर्च "मागणी क्र.एल ३, २५०१, ग्रामविकासासाठी विशेष कार्यक्रम, ०६, स्वयंरोजगार कार्यक्रम, १०१, सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना, (०१) सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना, (०१)(१६) स्टार्ट अप ग्रामीण उद्योजकता कार्यक्रम (केंद्र हिस्सा ४० टक्के) (कार्यक्रम), ३३ अर्थसहाय्य, (२५०१ ए०७५)" या लेखाशिर्षाखाली सन २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पीत केलेल्या तरतूदी मधून भागवावा.

४. हे अनुदान ज्या प्रयोजनाकरीता मंजूर करण्यात आलेले आहे, त्याच प्रयोजनाकरीता खर्च करण्यात यावे. अन्यथा ती वित्तीय अनियमितता समजण्यात येईल, याची अमंलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी.

५. या शासन निर्णयान्वये मंजूर केलेले अनुदान कोषागारातून काढल्यानंतर पुढील माहिती त्वरीत लेखाधिकारी कार्यासन क्रमांक योजना-२, ग्राम विकास विभागांचेकडे पाठवावी. १) मंजूर

केलेली रक्कम, २) कोषागारातून काढलेली रक्कम, ३) रक्कम काढल्याचा प्रमाणक क्रमांक व दिनांक, ४) महालेखापाल कार्यालयातील रक्कमेशी ताळमेळ केल्याचे प्रमाणपत्र.

६. सदर शासन निर्णय वित्त विभाग परिपत्रक्र दिनांक २४ जून, २०२१ अन्वये दिलेल्या केंद्र पुरस्कृत योजनांसाठी निधी तसेच राज्य शासनाचा समरूप हिस्सा प्रशासकीय विभागांने त्यांचे स्तरावर वितरित करण्याच्या प्रदान केलेल्या अधिकारानुसार तसेच वित्त विभागाचा अनौ.संदर्भ क्र.८९/अर्थोपाय, दिनांक ०५.०८.२०२१ व अनौ.संदर्भ क्र.६७/व्यय-१५, दिनांक ११.०२.२०२२ अन्वये दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

७. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२२०३०९१४५८२७४२२० असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(दि. बा. पाटील)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) महालेखापाल (लेखा परिक्षा) व (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.
- २) प्रधान सचिव व निवासी आयुक्त (गुंतवणूक व राजशिष्टाचार), महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली.
- ३) मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, ५ वा मजला, दक्षिण विंग (एसबीआय साईड), सिडको भवन, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई - ४०० ६१४.
- ४) उप संचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, ५ वा मजला, दक्षिण विंग(एसबीआय साईड),सिडको भवन, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई - ४०० ६१४.
- ५) जिल्हा कोषागार अधिकारी, ठाणे.
- ६) उप कोषागार अधिकारी, कोकण भवन, बेलापूर, नवी मुंबई.
- ७) कक्ष अधिकारी (१४४४), नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
- ८) वित्त विभाग (व्यय-१५) व (अर्थ-१७) मंत्रालय, मुंबई-३२.
- ९) कार्यासन अधिकारी, वित्त-१, वित्त-७, योजना-२, ग्राम विकास विभाग.
- १०) निवडनस्ती योजना-३.